

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी ४११ ०१८

मा.क्रिडा समिती

कार्यपत्रिका क्रमांक ९

सभावृत्तांत

दिनांक - ०३/१०/२०१३

वेळ - दुपारी ४.०० वाजता

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रिडा समितीची पाक्षिक सभा गुरुवार दिनांक ०३/१०/२०१३ रोजी दुपारी ४.०० वाजता महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

- १) मा. बोकड रामदास गेणभाऊ - सभापती
- २) मा. वाघेरे प्रभाकर नामदेव
- ३) मा. भारती फरांदे
- ४) मा. काळे विमल रमेश
- ५) मा. आल्हाट धनंजय मुरलीधर

याशिवाय मा.खांडकेकर - सहा.आयुक्त, मा.गावडे - नगरसचिव, मा.पानसरे - क्रिडा अधिकारी हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीप्रमाणे खालील ऐनवेळचा विषय सभा कामकाजात दाखल करून घेणेत आला :-

विषय क्र.२) मनपा क्रीडा धोरणास मान्यता देणेबाबत.

ठराव क्रमांक - ४५

विषय क्रमांक - १

दिनांक - ०३/१०/२०१३

सूचक - मा.धनंजय आल्हाट

अनुमोदक - मा.भारती फरांदे

संदर्भ : मा.महापालिका आयुक्त यांचे पत्र क्र.क्रीडा/७/कावि/११९/२०१३, दि.२४/०९/२०१३

मा.महापालिका आयुक्त यांनी शिफारस केलेप्रमाणे -

मनपा ३१ वा वर्धापनदिन २०१३ अनुषंगाने स्पर्धा प्रसंगी सन्मा.सदस्य, अधिकारी व कर्मचारी यांना कोटेशन नोटीस प्रसिध्द करून बक्षिसे खरेदी, पंच मानधन, कॅम्प (टोपी), चहा अल्पोपहार खर्च, क्रीडा साहित्य खरेदी, स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या सन्मा.सदस्य, अधिकारी व कर्मचारी याकरीता ट्रॉफीज, बक्षिसे खरेदी, टी शर्ट, महिलांसाठी स्वेट शर्ट खरेदी,

पी.व्ही.सी.फ्लेक्स बॅनर छपाई तसेच अंतिम क्रिकेट स्पर्धेच्या दिवशी उपस्थित अधिकारी, पदाधिकारी व नगरसदस्य, पत्रकार व कर्मचारी यांना द्यावयाचे भोजन इ.कामी अंदाजे एकूण र.रु.२,८५,०००/- (अक्षरी र.रु.दोन लाख पंच्याऐंशी हजार फक्त) अथवा प्रत्यक्ष येणा-या खर्चास मान्यता देणेकामी मा.स्थायी समितीकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.स्थायी समितीकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक - ४६

विषय क्रमांक - २

दिनांक - ०३/१०/२०१३

सूचक - मा.भारती फरांदे

अनुमोदक - मा.विमल काळे

संदर्भ : मा.महापालिका आयुक्त यांचे पत्र क्र.क्रीडा/१/कावि/१४४५/२०१३, दि.०३/१०/२०१३

मा.महापालिका आयुक्त यांनी शिफारस केलेप्रमाणे -

प्रस्तावासोबत जोडणेत आलेल्या मनपा क्रीडा धोरण मसुद्यास मा.क्रीडा समिती सभेमार्फत मा.विधी सभेची, मा.विधी समितीमार्फत मा.स्थायी समिती सभेची व मा.स्थायी समितीमार्फत मा.महापालिका सभेची मान्यता घेणेकामी शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.विधी समितीकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(बोकड रामदास गेणभाऊ)

सभापती

मा.क्रीडा समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका


पिंपरी - ४११ ०१८

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८ नगरसचिव कार्यालय

क्रमांक - नस/४/कावि/ ९२१ /२०१३

दिनांक - ०३/१०/२०१३



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - सर्व संबंधीत शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.